

राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवाल  
खंड-२, मधील सुधारित वेतनश्रेणी महाराष्ट्र  
राज्य भारत स्काऊटस आणि गार्डिडस्, मुंबई  
संस्थेतील लघुलेखक संवर्गातील पदांना मंजूर  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्रमांक : भास्कागा-२०१९/प्र.क्र. १३५/क्रीयुसे-३  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक : ३ फेब्रुवारी, २०२५

**वाचा :**

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. भास्कागा-२०१९/प्र.क्र.१३५/क्रीयुसे-३,  
दि. २९ ऑगस्ट, २०१९
२. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेपुर-११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि. १३ फेब्रुवारी, २०२३
३. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेपुर-११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दि. २२ फेब्रुवारी, २०२४

**प्रस्तावना :**

राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवाल खंड-२ मधील शिफारशी संदर्भात संदर्भ क्र.  
( २ ) येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर समितीने केलेल्या शिफारसीनुसार  
ज्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत, त्या संवर्गाची यादी उक्त शासन निर्णयासोबतच्या  
विवरणपत्र - अ द्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. उक्त विवरणपत्रामध्ये अ.क्र. ३७ येथे लघुलेखक  
( निम्नश्रेणी ) या पदाचा वेतनस्तर एस-१४ : ३८६००-१२२८०० ऐवजी एस-१५ : ४१८००-१३२३०० असा  
सुधारित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गार्डिडस्, मुंबई  
संस्थेतील आस्थापनेवरील लघुलेखक या पदास सुधारित वेतनस्तर लागू करण्याची बाब शासनाच्या  
विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गार्डिडस्, मुंबई संस्थेच्या आस्थापनेवरील लघुलेखक  
संवर्गातील पदांना संदर्भ क्रमांक (२) येथील शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ अन्वये सुधारित  
केलेला वेतनस्तर एस-१५ : ४१८००-१३२३०० लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर संवर्गातील पदांना सुधारीत वेतनस्तर लागू करतांना संदर्भ क्र. (२) येथील दि. १३ फेब्रुवारी, २०२३ व संदर्भ क्र. (३) येथील दि. २२ फेब्रुवारी, २०२४ च्या शासन निर्णयातील आदेश तसेच अटी व शर्ती लागू राहतील.
३. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, मुंबई संस्थेतील लघुलेखक या पदनामाऐवजी लघुलेखक ( निम्नश्रेणी ) असे पदनाम करण्यात येत आहे. त्याप्रमाणे उक्त संस्थेतील सर्व कार्यालयीन अभिलेखांमध्ये दुरुस्ती करावी. तसेच, लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सदर सुधारीत वेतनस्तर त्यांच्या नियुक्ती / पदोन्नतीच्या दिनांकापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत. प्रत्यक्ष लाभ दि. ०१.०२.२०२३ पासून अनुज्ञेय राहतील. तसेच, दि. ०१.०१.२०१६ ते दि. ३१.०१.२०२३ या कालावधीतील कोणतीही थकबाकी संबंधितांस अनुज्ञेय राहणार नाही. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अ.नौ.संदर्भ क्र.३७५/सेवा-९, दि. २३/०९/२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
४. शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०३१७१९३४३८२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कविता तोंडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. मा.मंत्री ( क्रीडा व युवक कल्याण), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
२. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. राज्य चिटणीस, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, मुंबई
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ व २, मुंबई/नागपूर
५. महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र-१ व २, मुंबई/नागपूर
६. अवर सचिव / कार्यासन अधिकारी, वित्त विभाग (सेवा-९), मंत्रालय, मुंबई
७. अवर सचिव ( अर्थसंकल्प ), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
९. जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई व पुणे
१०. निवड नस्ती, क्रीयुसे -३